

August 3, 2020

National Stock Exchange of India Ltd. (Symbol: INDUSINDBK)

BSE Ltd. (Scrip Code: 532187)

**India International Exchange (Scrip Code: 1100027)** 

Madam / Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement regarding Notice of the Extraordinary General Meeting of the Shareholders of IndusInd Bank Ltd. ('the Bank')

Please be informed that the Bank has issued a Newspaper Advertisement giving Notice of the Extraordinary General Meeting of the Shareholders of the Bank to be held on Tuesday, August 25, 2020, under the applicable provisions of the Companies Act, 2013, read with relevant Rules made thereunder, and other applicable Laws and Regulations, as amended and in terms of the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India vide its General Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 (the 'MCA Circulars').

A copy of the Newspaper Advertisement dated August 3, 2020, published in the 'Financial Express' and 'Loksatta' is enclosed for your information and record

A copy of this letter is being uploaded on the Bank's website at www.indusind com.

We request you to kindly take this letter on record.

Thanking you,

Yours faithfully,

For IndusInd Bank Ltd.

Haresh Gajwani Company Secretary

Encl: a/a



IndusInd Bank Limited, Building No. 7, Solitaire Corporate Park, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri E, Mumbai - 400 093, India. Tel: (0022) 66412200

Registered Office: 2401 Gen. ThImmayya Hoad, Pune 411 001, India Tel.: (020) 2634 3201 Fax: (020) 2634 3241 Visit us at www.indusind.com CIN: L65191PN1994PLC076333 **FINANCIAL EXPRESS** 

### ■ INTERVIEW: CHINAPPA MB, chief financial officer, Biocon Biologics India

# 'We plan to raise \$300 million over six months'

Setting a milestone of \$1-billion revenue by FY22, Biocon Biologics India, a subsidiary of Biocon, plans to raise funds in the \$200-\$300 million range over the next six months to increase its R&D portfolio and manufacturing. The demand for biosimilars in most of the world (MoW) markets is rapidly increasing which augurs well for its revenue growth prospects in FY21. It has one of the largest biosimilars' portfolios which includes 28 biosimilar molecules across diabetes, oncology, immunology, etc. In an interaction, Chinappa MB, chieffinancial officer, Biocon Biologics, tells BV Mahalakshmi that the company plans to invest \$200 million per year in capex for FY21 and FY22 to support capex and R&D requirements. Edited excerpts:

How is the biosimilar business picking up momentum and what are your plans to unlock value through equity investments?

Being a global biosimilars player with two products commercialised in the US, the launch of the third biosimilar is on the anvil. The equity infusion is the next step in our journey of unlocking value. Through prudent investments in R&D and

high-quality manufacturing infrastructure, we are confident of achieving our aspiration of serving five million patients through our biosimilars portfolio and achieving a target revenue of \$1 billion in FY22. Five molecules from Biocon Biologics' portfolio have been taken from lab to market, of which three have been commercialised in developed markets like EU, Australia, US, Canada and Japan.

How do you plan to utilise the \$30 million raised via the PE deal with Tata Capital? Do you have plans to raise more funds?

We have raised \$105 million

so farthis calendaryearthrough

two primary equity infusions. Through the latest round of primary equity investment by Tata Capital Growth Fund, we are raising \$30 million for a 0.85% minority stake in the biosimilar business. Earlier this year in January, we had raised \$75 million as primary equity infusion by True North Fund for a 2.44% stake in the business. The latest round of equity infusion is at a pre-money equity valuation of \$3.5 billion, representing a 22% increase in valuation compared to the last round and 44% increase on an annualised basis. As indicated last year, our total



fundraising plans are in the range of \$200-\$300 million. We expect to complete the balance fundraising over the next six months.

There are reports that Biocon is planning to list Biocon Biologics in the next two-three years. Can you provide more clarity on the IPO timeline?

We intend to list Biocon Biologics on the Indian capital markets in the next two to three years. However, it would be early to comment on specific IPO timelines as it is dependent on business performance and market conditions. As and when we are ready to approach the capital markets for an IPO, we will keep our shareholders informed on the timing and the potential size of the IPO offering.

up and how is it being funded? Biocon Biologics has plans to invest \$200 million per year in capex for FY21 and FY22. This unlocking of value through PE funding will enable us to fund capex investments for further strengthening our business. Additionally, as the biosimilars business scales up and generates good margins that will also generate operating cash to fund

How much is the capex lined

Having the largest portfolio of biosimilars, what's the outlook for FY21?

In Q1FY21, our biosimilars

our investment objectives.

business revenue rose 19% v-oy to ₹692 crore. Sequentially, revenues rose 60% exhibiting a strong recovery from Q4FY20. We are very confident that the biosimilars business will demonstrate strong growth in FY21 on the back of significant contribution from Semglee, a biosimilar Insulin Glargine. The imminent launch of Semglee in the US by our partner, Mylan, will allow us to tap into a \$2.2billion Glargine market opportunity. We also expect a full year of revenue from sales of Ogivri (biosimilar Trastuzumab) in the US to contribute to the annual performance. Sales of Fulphila

(biosimilar Pegfilgrastim) are also expected to improve, backed by recently expanded drug substance capacity. Mylan had launched Fulphila in the US in 2018 and recently launched the product in other developed markets, such as a few countries in Europe. We also expect Mylan to commercialise biosimilar Etanercept in Europe in the second half of this calendar year. For Etanercept, Biocon Biologics has shared economics.

PRESS TRUST OF INDIA

minister, who tested positive for

Covid-19 on July 18 and is the

first minister in the state to suc-

cumb to the disease, breathed

her last at the Sanjay Gandhi

ical Sciences (SGPIMS). She had

comorbidities, including dia-

betes, hypertension and hyper-

thyroidism, a senior doctor at

by her daughter, was cremated

at the Bhairo Ghat crematorium

here in accordance with Covid-

as soon as her body reached

Bhairo Ghat crematorium," dis-

trict magistrate Brahmdeo Ram

bodywrapped in plastic reached

the crematorium at 2 pm where

family members, BJP colleagues

and senior police and adminis-

tration officials waited to pay

their respects from a distance.

The ambulance carrying her

"Aguard of honourwas given

Kamal Rani, who is survived

the hospital said.

19 protocols.

Tiwari said.

Lucknow, August 2

Having provided over two billion doses of human insulin worldwide, your views on digital therapeutic solutions to improve patient outcomes and reduce costs to healthcare systems?

Earlier this month, we announced a global collaboration with Voluntis, a leader in digital therapeutics, to develop and distribute innovative digital therapeutics supporting people with diabetes on biologics therapy. This makes Biocon Biologics one of the first insulin companies to offer a USFDA-cleared and CEmarked, highly validated digital therapeutic product, Insulia, to Type-2 diabetes patients, across several markets in the world.

**UTTAR PRADESH MINISTER** Kamal Rani Varun, the only woman cabinet minister in the state, died of Covid-19 at a hospital here on Sunday. Shewas 62. The technical education

UP minister succumbs to Covid

Postgraduate Institute of Med-Kamal Rani Varun

pur and had been elected to the Lok Sabha twice, was initially admitted to the Shyama Prasad Mukherjee Hospital here. She was later shifted to the SGPIMS.

Condoling the death of the minister, President Ram Nath Kovind said she was well respected for serving people at the grass-roots.

"Very sad with the death of Uttar Pradesh government minister Kamal Rani Varun. Her whole life was dedicated to social service. She played an important in strengthening the BJP in the state. My condolences with her family and supporters in this hour of grief," Prime Minister Narendra Modi said in a tweet in Hindi.

Kamal Rani, who was the Uttar Pradesh chief minister MLA from Ghatampur in Kan-Yogi Adityanath said Kamal

Rani died around 9.30 am. "She was an experienced and capable leader. She discharged her responsibilities with competence. She was a dedicated public representative, who was always working for the welfare of deprived and oppressed sections of the society," Adityanath

said in his message. SGPIMS director Dr RK Dhiman said in a statement that the minister, who was put on a mechanical ventilator on Saturday, had been suffering from

fever, cough and breathlessness. "She also had comorbidities in the form of diabetes mellitus. hypertension, and hypothyroidism. She had bilateral pneumonia at admission and was shifted to ICU on the day of admission itself because of high oxygen requirement," he said.

Detailing the treatment given, he said she later required non-invasive ventilation with high oxygen requirements.

"On evaluation she had all the features of severe disease and she was given Inj. Remdesevir followed by Tocilizumab following which she had transient improvement in her clinical status for few days but again her condition started deteriorating with progressively increasing NIV and oxygen requirements, the statement said.

### FPIs net buyers in July, invest ₹3,301 cr amid vaccine hopes

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 2

FOREIGN PORTFOLIO INVE-**STORS** (FPI) remained net buyers for the second consecutive month in July by pumping in ₹3,301 crore in Indian markets amid hopes of a Covid-19 vaccine.

According to the depositories data, a net sum of ₹7,563 crore was invested in equities while ₹4,262 crore were with-

Shift to market economy from nationalised system causing **RBI-govt** tensions: Acharya

PRESS TRUST OF INDIA Mumbai, August 2

A SHIFT TO being a marketbased economy from a nationalised system has led to simmering tensions between the Reserve Bank and the government and questions over the central bank's independence, former RBI deputy governor Viral Acharya has said.

The economist, who went back to teaching in the US after his surprise resignation from the RBI ahead of his term's end last year, said India continues to be in his heart and he would like to "give back" to the country in the future as well.

Acharya, who resigned after run-ins with the government last year, said the dip in financial savings is also another reason which can explain the disagreements between Mint Road and North Block.

A slew of central bank governors in recent times have flagged the issue of autonomy, and pointed to instances where there were disagreements both in rate setting-where the government wants an accommodatory stance - and also regulatory aspects.

"Over discussions with former governors and deputy governors, I seem to have found one explanation for why I think these pressures are now sort of simmering more. I think it is because we have moved from being a nationalised economy to a market economy," Acharya said during a discussion organised by Bhavan's SPJIMR.

Citing former governor YV Reddy, Acharya said in the olden days, there was the central government, the RBI and the public sector banks made for a "Hindu undivided family arrangement", wherein all the requirements of the stakeholders were easily handled. "This Hindu undivided family arrangement isn't what the economy is about anymore.  $There are \, markets, private \, sector$ firms are borrowing both domestically and internationally," Acharya said.

Apart from the shift in the character of the economy, there is also a dip in the financial savings in the last decade which makes resources scarcer, he said. "Growth is slowing, the fiscal (math) is becoming over-stretched rather than consolidating, and the household savings rates are coming down."

drawn by FPIs between July 1-

The net investment during the month stood at ₹3,301 crore. In the previous month, FPIs put in a net ₹24,053 crore in Indian markets.

Some factors that led to investment in July include surge in markets which provided FPIs good profit booking opportunity and improvement in sentiment on the back of rising hopes of a coronavirus vaccine, said

Himanshu Srivastava, associate director — manager research, Morningstar India.

in July was lower than that in and India receiving positive research at Kotak Securities. June, Srivastava said FPIs adopted a "cautious stance" while investing in India as Covid-19 cases continued to surge even as many states implemented fresh lockdown measure thus fanning concerns that growth in the

domestic economy could be

IDFC MUTUAL FUND

NOTICE is hereby given to all investor(s)/Unit Holder(s) of IDFC

Mutual Fund ('the Fund') that in accordance with Regulation 54 of

Securities and Exchange Board of India (Mutual Funds)

Regulations, 1996 read with SEBI circular no.

SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/92 dated June 05, 2018 the

Annual Report and the Abridged Annual Report of the schemes of

the Fund for the financial year ended March 31, 2020, has been

hosted on the website of the Fund viz. www.idfcmf.com and on the

Investors may view/ download the electronic copy of the reports

from the website of the fund. Investors can also request for a

physical copy of the Annual Report or the Abridged Annual Report

1. Phone - Give a call at our Contact Centre at 1-800-266 6688 or

3. Letter - Submit a letter at any of the CAMS Investor Service

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET

RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

E-mail - Send an e-mail to investormf@idfc.com.

Centres, list available at www.idfcmf.com.

website of AMFI viz. www.amfiindia.com.

through any of the following means:

1-800-300 666 88.

Date: July 31, 2020

Place: Mumbai

Date: August 1, 2020

Place: Mumbai

IDFC

IDFC MUTUAL FUND

delayed further. In the last week of July, FPI

flows in emerging markets have Noting that the investment been mixed with South Korea

flows whereas most of other markets witnessing outflows, said Rusmik Oza, executive vicepresident, head of fundamental

#### MAGNA ELECTRO CASTINGS LIMITED (CIN:L31103TZ1990PLC002836)

Regd. Office: 43, Balasundaram Road, Coimbatore - 641018. Phone: 0422 - 2240109 | Email: info@magnacast.com | Website: www.magnacast.com

#### NOTICE

(For the attention of Equity Shareholders of the Company) Sub.: Transfer of Equity Shares of the Company to

Investor Education and Protection Fund (IEPF) Authority This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund

Affairs effective September 7, 2016 and amendments made thereto (referred to as "the Rules").

The Company has, vide registered post letter dated 28.07.2020 communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred during the financial year 2020-2021 to IEPF Authority under the said Rules.

The Company has uploaded details of such shareholders whose shares are due for transfer to IEPF Authority on its website at www.magnacast.com. Shareholders are requested to verify. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from

IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialization and transfer of shares to IEPF Authority as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice is respect of issue of the duplicate share certificates(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders within three months from the date of this notice, the Company shall transfer the shares to IEPF Authority

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents at S.K.D.C Consultants Ltd., Kanapathy Towers, 3rd Floor, Sathy Road, Ganapathy, and Coimbatore 641006. Phone: +91 422 4958995 / 2539835-836 Fax: +91 422 2539837.Email: info@skdc-consultants.com

For Magna Electro Castings Limited

Place: Coimbatore N Krishna Samaraj Date : 03.08.2020 Managing Director

# \* Edelweiss

MUTUAL

801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098

NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID), KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) AND

STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF THE SCHEMES OF EDELWEISS MUTUAL FUND CHANGE IN ADDRESS OF OFFICIAL POINT OF ACCEPTANCE OF TRANSACTIONS:

Investors/Unit holders are advised to take note of the following change in address of Investor Service Centre of KFin Technologies Private Limited (Registrar and Transfer Agent to the Schemes of Edelweiss Mutual Fund) which will be the official point of acceptance of transactions for all the Schemes of Edelweiss Mutual Fund ("the Fund"):

Branch	Old Address	New Address	Effective Date
Amritsar	KFin Technologies Pvt. Ltd., 72-A, Taylor's Road, Opp. Aga Heritage Club, Amritsar - 143001 Phone Number - 0183-5053802	KFin Technologies Private Limited, SCO 5, 2 <sup>nd</sup> Floor, District Shopping Complex, Ranjit Avenue, City- Amritsar, Punjab - 143001 Phone Number - 0183-5158158	August 3, 2020
Dharwad	KFin Technologies Pvt. Ltd., 307/9-A, 1 <sup>st</sup> Floor Nagarkar Colony, Elite Business Center, Nagarkar Colony, P. B. Road, Dharwad - 580001 Phone Number - 0836-2744207	KFin Technologies Pvt. Ltd, Adinath Complex, Beside Kamal Automobiles, Bhoovi Galli, Opp. Old Laxmi Talkies, P. B. Road, Dharwad - 580001 Phone Number - 0836-2440200	
Panjim	KFin Technologies Pvt. Ltd., Flat No. 1-A H. No. 13/70, Timotio Bldg., Heliodoro Salgado Road Next to Navhind Bhavan (Market Area), Panjim - 403001 Phone Number - 0832-2426874	KFin Technologies Pvt. Ltd, H. No: T-9, T-10, Affran Plaza, 3 <sup>rd</sup> Floor, Near Don Bosco High School, Panjim Goa - 403001 Phone Number - 0832-2426874	
Patiala	KFin Technologies Pvt. Ltd., SCO 27D, Chotti Baradari, Near Car Bazaar, Patiala - 147001 Phone Number - 0175-5004349	KFin Technologies Pvt. Ltd., B-17/423 Opp. Modi College, Lower Mall Patiala - 147001 Phone Number - 0175-5004349	

Accordingly, the Scheme Information Document (SID), Key Information Memorandum (KIM) and Statement of Additional Information (SAI) of the Schemes of Edelweiss Mutual Funds stands amended suitable to reflect the change as stated above.

This addendum shall form an integral part of the SID/KIM/SAI of the Schemes of the Fund, as amended from time to time. For Edelweiss Asset Management Limited

> (Investment Manager to Edelweiss Mutual Fund) Sd/-

Radhika Gupta **Managing Director & CEO** 

For more information please contact:

Edelweiss Asset Management Limited (Investment Manager to Edelweiss Mutual Fund)

CIN: U65991MH2007PLC173409

Registered Office: Edelweiss House, Off C.S.T Road, Kalina, Mumbai - 400098 Corporate Office: 801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098 Tel No:- 022 4093 3400 Toll Free No. 1800 425 0090 (MTNL/BSNL), Non Toll Free No. 91 40 23001181, Fax: 022 4093 3401 / 4093 3402 / 4093 3403, Website: www.edelweissmf.com

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

## IndusInd Bank Limited

CIN: L65191PN1994PLC076333

Registered Office: 2401, Gen. Thimmayya Road (Cantonment), Pune - 411 001; Tel.: (020) 2623 4000

Secretarial & Investor Services Cell: 731, Solitaire Corporate Park, 167, Guru Hargovindji Marg, Andheri (East), Mumbai - 400 093; Tel.: (022) 6641 2487 / 2359 E-mail ID: investor@indusind.com; Website: www.indusind.com

### NOTICE OF THE EXTRAORDINARY GENERAL MEETING OF INDUSIND BANK LIMITED

NOTICE is hereby given that the Extraordinary General Meeting ('EGM') of the Members of IndusInd Bank Limited ('the Bank') is scheduled for Tuesday, August 25, 2020 at 11.00 a.m. (IST) through Video Conference (VC) to transact the business as set out in the 'Notice of EGM', in compliance with the provisions of the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 22/2020 dated June 15, 2020 issued by Ministry of Corporate Affairs and SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 (collectively referred to as 'Applicable Circulars').

The Bank has, on August 2, 2020 completed the dispatch of the Notice of EGM to the Members through electronic mode, whose e-mail IDs were registered with the Bank/Link Intime India Private Limited, Registrar & Share Transfer Agent of the Bank ('RTA')/ Depository Participants.

Members may note that the Notice of the EGM is available on the Bank's website at www.indusind.com and on the websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on National Securities Depositories Limited's (NSDL) website at www.evoting.nsdl.com.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI LODR'), the Bank is pleased to provide its Members holding shares either in physical or in dematerialised form, the facility to cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the EGM, by electronic means via Remote e-Voting platform and at the EGM through the e-Voting platform made available by National Securities Depository Limited ('NSDL'). The detailed procedure for e-voting is mentioned in the Notice of the EGM.

Members are informed that:

- The cut-off date for determining eligibility to vote (through Remote e-Voting or using e-Voting System at the EGM) is Tuesday, August 18, 2020.
- Remote e-Voting shall commence at 9.00 a.m. (IST) on Saturday, August 22, 2020 and shall end at 5.00 p.m. (IST) on Monday, August 24, 2020.

During this period, Members may cast their vote electronically. The Members will not be able to cast their vote electronically beyond the date and time mentioned above and the Remote e-Voting shall be disabled for voting by NSDL thereafter.

- Members attending the EGM and those who have not cast their votes through Remote e-Voting may cast the same at the EGM through Electronic Voting System.
- Members who have already cast their vote through Remote e-Voting may participate in the EGM but shall not be entitled to vote again or change their votes at the EGM.
- Only those persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date, i.e., Tuesday, August 18, 2020, shall be entitled to avail the facility of e-Voting.

A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice as for information purpose only.

Any person who acquires shares and becomes a Member of the Bank after dispatch of the Notice and holds shares of the Bank as on the cut-off date, i.e., Tuesday, August 18, 2020, may obtain the Login ID and Password for e-Voting by sending an e-mail request to NSDL at evoting@nsdl.co.in mentioning his / her Folio No. / DP ID and Client ID. Members who are already registered with NSDL for Remote e-Voting can use their existing User ID and Password for casting their votes.

If a Member has not yet registered his / her e-mail address with Bank / RTA / Depository Participants, please register / update your details as stated below:

In Physical form	Send a request to the RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in and provide your Folio No., Name of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested scanned copy of PAN Card as well as Aadhaar Card.	
	The Bank has also enabled a process with the RTA, for the limited purpose by providing the basic credentials which may be asked for verification during the process. The link for updating the details is available at <a href="https://linkintime.co.in/emailreg/email_register.html">https://linkintime.co.in/emailreg/email_register.html</a> .	
	Shareholders can also update their Bank details, PAN, Aadhaar number, etc. and upload a copy of the same on the above-mentioned link.	
In Demat form	Contact your Depositary Participant and register your e-mail address and Mobile Number for your Demat Account, as per the process advised.	

In case of any queries, you may refer to the 'Frequently Asked Questions' (FAQs) for Shareholders and the e-Voting User Manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com / call on Toll-free Number 1800-222-990 / send a request at evoting@nsdl.co.in. Alternatively, you may contact Mrs. Pallavi Mhatre, Assistant Manager, NSDL on Tel. No. 91 22 2499 4545 or write to her at Trade World, 'A' Wing, 4" Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013.

The Board of Directors of the Bank has appointed Mr. S. N. Bhandari (C.P. No. 366), or failing him Ms. Manisha Maheshwari (C.P. No. 11031), Practising Company Secretaries, from M/s Bhandari & Associates, Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the e-Voting process in a fair and transparent manner.

The results of the electronic voting shall be declared to the Stock Exchanges, within 48 (fortyeight) hours of the conclusion of the EGM pursuant to Regulation 44 of the SEBI LODR.



For IndusInd Bank Limited

Haresh K. Gajwani Company Secretary Date: August 2, 2020 Membership No. A18225

financialexp.epa

# शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांत घट

क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रतिबंधित क्षेत्र

### फेरआढाव्यात ७४ ठिकाणीच प्रतिबंधित क्षेत्र

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये घट झाली आहे. प्रतिबंधित क्षेत्राचा फेरआढावा घेताना शहरात केवळ ७४ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र असल्याचे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार शहरात ८७ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते.

शहरातील करोना प्रतिबंधित क्षेत्रांची महापालिकेकडून फेररचना करण्यात आली आहे. यापूर्वी शहरात ८७ प्रतिबंधित क्षेत्रे होती. त्यामध्ये १३ प्रतिबंधित क्षेत्रे कमी झाल्याचे महापालिका आयुक्त

कसबा-विश्रामबाग- ५, भवानी पेठ- ३, ढोले-पाटील रस्ता- ६, धनकवडी-सहकारनगर- ३, बिबवेवाडी- ४, येरवडा -कळस -धानोरी-६, वानवडी-रामटेकडी- ५, शिवाजीनगर-घोले रस्ता ८, नगर रस्ता- वडगांवशेरी-११, सिंहगड रस्ता- २, हडपसर-मुंढवा- ७, कोंढवा-येवलेवाडी- १, वारजे-कर्वेनगर- ६, कोथरूड-बावधन- ६ औंध-बाणेर- १.

विक्रम कुमार यांनी जाहीर के ले आहे. भवानी पेठ, ढोले पाटील रस्ता. येरवडा भागातील प्रतिबंधित क्षेत्रांत घट झाली असून, पश्चिम आणि दक्षिण भागातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये मात्र वाढ झाली आहे. याशिवाय हडपसर, शिवाजीनगर, धनकवडी आणि सहकारनगर या भागातील प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ

झाल्याचे पुढे आले आहे.

भवानी पेठ, ढोले पाटील रस्ता आणि येरवडा या पूर्व भागात प्रारंभी करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता. जून महिनाअखेरपर्यंत हा भाग सर्वाधिक रुग्णसंख्येचा म्हणून ओळखला जात होता. दाट लोकवस्ती आणि लहान-मोठ्या झोपडपट्ट्यांमुळे या

प्रतिबंधित क्षेत्रांचा आलेख

- 🔸 २ जून- ६३
- १६ जून- ७३
- ২৪ जून- ७৪
- १ जुलै- १०९ 🔸 २३ जुलै- ८७
- १ ऑगस्ट- ७४

भागात करोना संसर्गाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाल्याचे निर्दशनास आले होते. मात्र आता पूर्व भागातील रुग्णसंख्या आणि प्रतिबंधित क्षेत्रात घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर पश्चिम आणि दक्षिण भागात करोनाचा संसर्ग सुरू झाल्याचे चित्र

# प्रसिद्ध पखवाजवादक गोविंद भिलारे यांचे निधन

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : प्रसिद्ध पखवाजवादक गोविंद भिलारे (वय ४४) यांचे करोनामुळे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. करोना संसर्ग झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात

दाखल करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या शाळेत ते



तसेच तालयोगी सुरेश तळवलकर यांच्या 'आवर्तन

गुरुकुल'मध्ये गुरू सहायक म्हणून कार्यरत होते. देशातील अनेक मान्यवर कलाकारांना भिलारे यांनी पखवाजवादनाची दमदार साथ करून

अटक केली. याप्रकरणात आतापर्यंत

बारा जणांना अटक करण्यात आली

आहे. त्यानंतर रविवारी हनी बाब्

यांच्या निवासस्थानी 'एनआयए'च्या

पथकाने छापा टाकला. रोना विल्सन,

आनंद तेलतुंबडे, वरावरा राव, सुरेंद्र

गडलिंग यांनी एक समिती स्थापन

केली होती. बंदी घातलेल्या

माओवादी संघटनेचे प्रमुख डॉ.जी.

एन. साईबाबा यांना गडचिरोली

न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा

सुनावली आहे. साईबाबा यांच्या

सुटकेसाठी ही समिती काम करत

होती, अशी माहिती तपासात मिळाली.

शहरी भागात माओवादी विचारधारेचा

प्रसार करण्यात अटकेत असलेल्या

आरोपींबरोबर हनी बाबू सक्रिय होते,

करण्यासाठी त्यांनी निधी संकलनाचे

काम केले, तसेच मणीपुर येथील बंदी

घातलेल्या माओवादी संघटनेबरोबर

त्यांचे संबंध असल्याचे तपासात

'एनआयए'ने प्रसिद्धीस दिलेल्या

पत्रकात म्हटले आहे.

झाले आहे, असे

माओवादी विचारधारेचा प्रसार

असे तपासात निष्पन्न झाले आहे.

दाद मिळवली होती. भिलारे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून संगीतामध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली होती. त्यांचे पखवाजवादनाचे प्रारंभिक शिक्षण पं. तुकाराम भुमकर यांच्याकडे झाले होते. त्यानंतर तालयोगी पं. सुरेश तळवलकर, पं. वसंतराव घोरपडकर आणि रामदास पळसुले यांचे त्यांना

मार्गदर्शन लाभले होते. संगीत मार्तंड

पं. जसराज, पं. उल्हास कशाळकर, पं. राजन-साजन मिश्रा, पंडिता शमा भाटे, डॉ. सुचेता भिडे-चापेकर, पं. रोणू मुजुमदार अशा मान्यवर कलाकारांना भिलारे यांनी वादनाची साथ केली होती. दमदार थाप आणि सुरेलपणा हे त्यांच्या वादनाचे वैशिष्ट्य होते. अनेक संगीत नाटकांसाठीही त्यांनी पखवाजवादनाची साथ केली

### 'एनआयए'चा हनी बाबूच्या निवासस्थानी छापा

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण तसेच एल्गार परिषद प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आलेले दिल्ली विद्यापीठातील प्रा. हनी बाबू यांचे मणीपूरमधील बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासात उघड हनी उत्तरप्रदेशातील नोएडा येथील निवासस्थानी 'एनआयए'च्या पथकाने रविवारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच काही कागदपत्रे जप्त

प्रा. बाबू हे मणीपूरमधील कांगेपाक कम्युनिस्ट पार्टीचा नेता पैकखोंबा मेट्टी याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. मणीपुरमधील माओवादी संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे, असे 'एनआयए'ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात हनी बाब् यांना 'एनआयए'ने २८ जुलै रोजी

### करोनाबाधित महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : हडपसर भागात असलेल्या एका नामवंत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या करोनाबाधित महिलेचा वॉर्डबॉयने विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे.

अशोक नामदेव गवळी ( वय ४०, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे. याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला करोनाबाधित आहे. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सायंकाळी गवळी अतिदक्षता विभागात गेला. त्या वेळी महिला आराम करत होती. गवळीने पीपीई किट (व्यक्तिगत सुरक्षा संच) परिधान केले होते. त्या वेळी गवळीने महिलेकडे मला ओळखले का, अशी विचारणा केली. महिलेने नकार दिल्यानंतर गवळीने महिलेकडे मोबाइल क्रमांकाची मागणी केली. महिलेबरोबर असभ्य वर्तन केले.

#### पीपीई किट परिधान करून महिलेचा जबाब

करोनाबाधित महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस रुग्णालयात पोहोचले. विनयभंगाच प्रकरणात महिलेचा जबाब नोंदवणे महत्त्वाचे असल्याने पोलिसांनी पीपीई किट परिधान करून तिचा जबाब घेतला. दरम्यान, अशाच प्रकारची घटना सिंहगड रस्ता भागातील विलगीकरण केंद्रात घडली होती तेथील सुरक्षारक्षकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.

महिलेने त्याला खडसावल्यानंतर गवळी तेथून गेला.

या घटनेची माहिती महिलेने रुग्णालयाच्या प्रशासनाला दिली. शहानिशा करण्यात आल्यानंतर पोलिसांनी गवळीला अटक केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर. आर. पाटील तपास करत आहेत.

# कौटुंबिक न्यायालय प्रमुख न्यायाधीशपदी सुभाष काफरे

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशपदी सुभाष काफरे यांची नेमणूक करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. काफरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, करोनाचा संसर्ग तसेच टाळेबंदीच्या काळात कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाबाबत

कोथरूडमध्ये

कौटुंबिक वादातून

महिलेची आत्महत्या

पुणे: कौटुंबिक वादातून एका महिलेने राहत्या

घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची

भाग्यश्री अमेय पाटील (वय ३०, रा.

पश्चिमानगरी,कोथरूड) असे आत्महत्या

केलेल्या महिलेचे नाव आहे. भाग्यश्री

वास्तुविशारद होत्या. त्यांचे पती अमेय संगणक

अभियंता आहेत. तीन वर्षांपूर्वी दोघांचा विवाह

झाला होता. बुधवारी (२९ जुलै) दोघांमध्ये

किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर

भाग्यश्री खोलीत गेल्या. त्यांनी खोलीचा

दरवाजा आतून बंद केला. गुरुवारी (३० जुलै)

सकाळी भाग्यश्री यांनी खोलीचा दरवाजा

उघडला नाही. त्यांचे पती अमेय यांनी दरवाजा

वाजविला. मात्र,त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दरवाजा उघडण्यात आल्यानंतर भाग्यश्री यांनी

गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस

आले. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात

अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली

आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक

अरुण घोडके यांनी दिली.

घटना कोथरूड भागात घडली.

### करोना संसर्ग काळातील न्यायालय नियमावली जाहीर



कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. १९९९ काफरे

आठ कोटी कर्जाचा

बहाणा करून डॉक्टरची

४० लाखांची फसवणूक

पिंपरी: आठ कोटी रुपयांचे कर्ज काढून

देण्याच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड

शहरातील एका डॉक्टरची ४० लाख

रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली

आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात

डॉ. अमित अनंत वाघ (३६, रा.

तळेगाव) असे फसवणुक झालेल्या

डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या

माहितीनुसार, डॉक्टर वाघ यांच्या खासगी

मोबाईलवर रोहन पवार असे नाव सांगून

आरोपीने संपर्क साधला. डॉक्टरांचा विश्वास

संपादन करून आपण पुण्यातील एका मोठ्या बँकेकडून ८ कोटी रुपयांचे कर्ज काढून देऊ,

अशी खात्री त्याने डॉक्टरांना दिली. कर्ज

मंजूर झाल्याचे बनावट मंजुरीपत्र तयार करून

त्यांना दिले. त्यासाठी आरोपीने डॉक्टरकडून

४० लाख रुपये घेतले. प्रत्यक्षात कर्ज मंजूर

झाले नसल्याचे लक्षात आल्याने फसवणूक

झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. पढील

तपास निगडी पोलीस करत आहेत.

तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यांनी दिवाणी न्यायाधीश म्हणून कामकाजास सुरुवात केली. २०११ नियमावली त्यांनी जाहीर केली आहे. मध्ये त्यांची कौटुंबिक न्यायालयाच्या केंद्राचे काफरे गेल्या दोन वर्षांपासून न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. ते

मुंबई आणि नागपूर येथे कार्यरत होते. कौटुंबिक वादातील अनेक खटल्यांत त्यांनी तडजोड करून विस्कटलेले संसार पुन्हा सुरळीत केले. मध्यस्थी केंद्राचे समन्वयक म्हणून त्यांनी काम

शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयातील वादपूर्व कौटुंबिक न्यायालयात दूरचित्रसंवाद सविधेद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) खटले निकाली काढण्यावर त्यांनी भर दिला आहे. कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्षा ॲड. वैशाली चांदणे यांनी त्यांचे स्वागत

### ZE INDIA

ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED Registered Office: 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216. Tel : (02137) 305100, Fax no: (02137) 305302 • CIN : L29130PN1981PLC023734 • Email : enquiry@zfindia.com • www.zfindia.com

> STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

(Rs. in Crore) Quarter Ended Year Ended Quarter Ended **Particulars** June 30, 2020 March 31, 2020 June 30, 2019 Unaudited Audited Unaudited 21.13 96.63 Total Income from Operations 290.21 Net Profit for the period before Tax (4.26)(63.86)8.99 (before Exceptional and/ or Extraordinary items ) Net Profit for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items ) (4.26)2.99 8.99 4 Net Profit for the period after Tax (1.88)8.56 (after Exceptional and/ or Extraordinary items ) (0.28)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and 8.48 Other Comprehensive Income (after tax)] (2.10)(1.16)9.07 Equity Share Capital 9.07 9.07 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown 357.98 in the Audited Balance Sheet of the previous year. Earnings Per Share (Basic & Diluted)

Pune

(Face Value of Rs.10 each )

- (a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the these Financial Results is available on the website of BSE and on the Company's website at
- (b) The above Unaudited Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee, and thereafter, approved by the Board of Directors, at their respective meetings held on August 1, 2020. The Statutory Auditor has carried out Limited review of the above results.

For ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED **Utkarsh Munot** 

(0.31)

9.44

(2.07)

August 1, 2020 Managing Director ZEINDIA ZEINDIA ZEINDIA ZEINDIA ZEINDIA ZEINDIA ZEINDIA

# राज्यात बंदोबस्तावर असलेल्या शंभर पोलिसांचा करोनामुळे मृत्यू

### आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचे पोलीस महासंचालकांचे आवाहन

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर बंदोबस्तात उतरलेल्या राज्यातील शंभर पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पोलिसांनी कामाच्या दगदगीत आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. पोलिसांनी तंदुरुस्तीवर भर द्यावा, असे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी सांगितले. पोलीस महासंचालक जायस्वाल

यांच्या हस्ते पुणे आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. टाळेबंदीत पुणे पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी पोलीस डॉ.के.वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, सुनील फुलारी, डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह,वीरेंद्र मिश्र, पंकज देशमुख, प्रसाद अक्कानवर, संभाजी कदम, स्वप्ना गोरे,पौर्णिमा गायकवाड आदी या प्रसंगी उपस्थित होते. या

जाहीर सूचना

ह्याह्यरे सूचना देण्यात येत आहे की आम्ही (i)

येथे खालील परिशिष्टामध्ये अधिक सविस्तरपणे

देण्यात आलेल्या मालमत्तेमधील **पोद्दार** 

हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट लिमिटेड

("पोद्वार") ह्यांचे मालकी अधिकार आणि

(ii) 33,703 चौ.फू. मोजमाप असलेल्या

क्षेत्रफळामधील मालमत्ता (निव्वळ विक्री न

होणारा रेरा चटई क्षेत्र), मेसर्स सार्थक आणि

शांतीशोभा व्हेंचर्स ह्यांच्यामध्ये करण्यात आलेला

करार विकास करार दिनांकित जुलै 13, 2020

जो २०२० च्या अनु. क्र. ६०७९ च्या अंतर्गत

नोंदविण्यात आला आहे त्याच्या अनुषंगाने उपरोक्त मालमत्तेवर होणाऱ्या बांधकामाचे

खाली नमुद करण्यात आलेल्या मालमत्तांच्या

संदर्भात किंवा कोणत्याही भागावर विक्री

अदलाबदल, लेट, लीझ, सब लीझ, परवाना,

नियुक्ती, गहाण (समतुल्य किंवा अन्य

सुविधाधिकार, न्यास, कब्जा, कौटुंबिक

व्यवस्था/ तडजोड, कोणत्याही न्यायालयार्च

डिक्री किंवा आदेश, कंत्राट/ करार, विकास

अधिकार किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाचे

कोणतेही अधिकार , नामनिर्देश, दावा, लाभ

मागणी किंवा स्वारस्य असणाऱ्या सर्व व्यक्ती/

संस्थांनी सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून 14

(चौदा) दिवसांच्या आत खाली देण्यात

आलेल्या निम्नस्वाक्षरीकार ह्यांच्या पत्त्यावर

कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरूपात कळवावे

आणि जर असे न झाल्यास असा कोणताही दावा

किंवा दावे आणि/ किंवा हरकती जर असल्यार

ते सोड्न आणि / किंवा रद्द करण्यात आले

असल्याचे समजण्यात येईल. सदर जाहीर

सुचनेच्या संदर्भात सर्व दावे किंवा हरकती ह्याव

गाव धायरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे

वसलेल्या 1 हेक्टर 32 असं पैकी 58 असं

मोजमाप असलेल्या शेत जमिनीचा धारण

केलेला सर्वे क्र. 128, हिस्सा क्र. 5/1 चा सर्व

खंड किंवा भूखंड ज्याच्या सीमा पुढील प्रमाणे

पर्वेस किंवा त्या दिशेने: एस. क्र. 128,

एच.क्र. 5/1 भाग असलेली जमिनीची मालमत्ता

दक्षिणेस किंवा त्या दिशेने: बाजीराव मध्

पोकळे ह्यांची जमीन आणि श्री. गुलाब आणि

उत्तरेस किंवा त्या दिशेने: श्री. पांडरंग पोकळे

उत्तरेस किंवा दिशेने: रस्त्याद्वारे आणि सर्वे क्र.

सागर कदम

भागोदार

डीएसके लीगल

ॲडव्होकेटस ॲंड सॉलिसिटर्स

1203, वन इंडियाबुल्स सेंटर,

टॉक्र 2, मजला 12 बी,

841 सेनापती बापट मार्ग, एलफिस्टन रोड,

मुंबई - 400013

शिवाजी पोकळे ह्यांची जमीन

हे 3 ऑगस्ट 2020 रोजी दिनांकित

ह्यांची जमीन

128/5/2 चा भाग

एच0123 असे लिहिलेले असावे.

नामनिर्देश तपासत आहोत.

कोणत्याही प्रकार), वारसा,



पुणे पोलीस आयुक्तालयातील नवीन इमारतीचे उद्घाटन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम,सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, डॉ.संजय शिंदे,सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे आदी उपस्थित होते.

प्रसंगी संजय सयानी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तेली, विभागीय अभियंता राठोड, कनिष्ठ अभियंता कलकुटे यांचा सत्कार जायस्वाल यांच्या हस्ते

जायस्वाल म्हणाले, की करोनाचा संसर्गात राज्यात आतापर्यंत शंभर पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. करोना संसर्गात काम करताना पोलिसांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. कायदा-स्व्यवस्था राखण्याबरोबरच गृन्ह्यांना

आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. करोनाच्या पार्श्वभूमीवरील टाळेबंदीत पुणे पोलिसांचे काम प्रशंसनीय आहे.

पोलिसांनी टाळेबंदीत केलेल्या उपाययोजनांची माहिती पोलीस आयुक्त डॉ.वेंकटेशम यांनी जायस्वाल यांना दिली. सेवा कार्यप्रणालीद्वारे सामान्यांना करण्यात येणारी मदत, तडीपार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तयार करण्यात आलेले 'एक्स्ट्रा' ॲप तसेच डिजिटल दोषारोपपत्र या योजनांची माहिती त्यांनी या वेळी दिली.

### ऑनलाइन फसवणुक सत्र कायम; महिलेला एक लाखांचा गंडा

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम असून चोरट्याने महिलेला ऑनलाइन पद्धतीने ९९ हजार ४४९ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरोधात फसवणुक तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेला तिच्या घरातील जुन्या कपाटाची विक्री करायची होती. कपाट विक्रीची जाहिरात तिने ऑनलाइन पद्धतीने वस्तू खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या एका संकेतस्थळावर दिली होती. चोरट्याने जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. जुने कपाट खरेदी करण्यास उत्सुक असल्याची बतावणी चोरट्याने केली. त्यानंतर चोरट्याने महिलेच्या बँक खात्याची माहिती घेतली ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करतो. अशी बतावणी करून चोरट्याने महिलेच्या खात्यातून ९९ हजार ४४९ रुपये लांबविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके तपास करत आहेत.

# इंडसइंड बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २४०१, जन. थिमय्या रोड (कॅटोनमेंट), पुणे-४११००१; दूरध्वनी: (२०) २६२३ ४००० सेक्रेटरीयल व इन्वेस्टर सर्विसेस सेल: ७३१, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, १६७, गुरू हरगोविंदजी मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३ ; दूरध्वनीः (०२२) ६६४१ २४८७/ २३५९ ई-मेल आयडी: investor@indusind.com ; वेबसाईट: www.indusind.com

### इंडसइंड बँक लिमिटेडच्या असाधारण सर्वसाधारण सभेची (एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग) नोटीस

याद्वारे नोटीस देण्यात येत आहे की इंडसइंड बँक लिमिटेड ('बँक') च्या सभासदांची असाधारण सर्वसाधारण सभा (एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग) ('इजीएम') **मंगळवार, ऑगस्ट २५, २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता (भारतीय प्रमाण** वेळ), कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय यांच्या सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक एप्रिल ८, २०२०, १७/२०२० दिनांक एप्रिल १३, २०२० आणि २२/२०२० दिनांक जून १५, २०२० च्या परिपत्रकातील आणि सेबी यांच्या परिपत्रक क्र. एसइबीआय/ एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७० दिनांक मे १२, २०२० (ज्यांचा उल्लेख एकत्रितपणे 'लागू असलेली परिपत्रके' असा केला जाईल) मधील तरतुर्दीच्या पालनासाठी, 'इजीएमची नोटीस' मध्ये नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) द्वारे घेण्यात येणार आहे.

बँकेने दिनांक २ ऑगस्ट, २०२० रोजी, ज्या सभासदांचे ई-मेल आयडी बँकेकडे/ लिंक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड, बँकेचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजंट ('आरटीए') / डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्याकडे नोंदविलेले आहेत त्यांना इजीएमची नोटीस ई-मेलद्वारा पाठवलेली आहे.

सभासदांनी याची नोंद घ्यावी की इजीएमची नोटीस बँकेच्या वेबसाइटवर <u>www.indusind.com</u> येथे आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइटसवर, म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर www.bseindia.com येथे आणि दि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर <u>www.nseindia.com</u> येथे आणि नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल)च्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे.

कंपन्या कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार, ज्याचे वाचन कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० बरोबर आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) नियमने, २०१५ ('सेबी एलओडीआर') च्या नियमन ४४ बरोबर करायचे आहे, बँकेला आपल्या ज्या सभासदांनी फिजिकल स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात भाग धारण केलेले आहेत अशा सभासदांना, इजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या कामकाजाबद्दलचे त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, रीमोट ई-मतदान पद्धतीद्वारे आणि इजीएमच्या वेळेस नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') ने उपलब्ध करून दिलेल्या ई–मतदान यंत्रणेद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदविण्याची सुविधा देताना आनंद होत आहे.

सभासदांना माहिती देण्यात येत आहे की

- मतदान करण्याबद्दलची पात्रता (रीमोट ई-मतदानाद्वारे किंवा इजीएममध्ये ई-मतदान प्रणालीद्वारे) ठरवण्यासाठीची कट–ऑफ तारीख मंगळवार, ऑगस्ट १८, २०२० आहे.
- रीमोट ई-मतदानाची सुरूवात शनिवार, ऑगस्ट २२, २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) होईल आणि ते सोमवार, ऑगस्ट २४, २०२० रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) संपेल. या कालावधीत, सभासद त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदवू शकतात. वर नमूद केलेल्या तारीख व वेळेनंतर सभासदांना त्यांचे मत नोंदवता येणार नाही आणि त्यानंतर एनएसडीएलद्वारे रीमोट ई–मतदान यंत्रणा मतदानासाठी अक्षम केली जाईल
- जे सभासद इजीएमला हजर असतील आणि ज्यांनी त्यांचे मतदान रीमोट ई-मतदानाद्वारे नोंदविलेले नसेल ते त्यांचे मत इजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे नोंदवू शकतील.
- ज्या मतदारांनी त्यांचे मत त्यापूर्वीच रीमोट ई–मतदानाद्वारे नोंदविलेले असेल ते इजीएममध्ये सहभागी होऊ शकतील परंतु ते इजीएममध्ये पुन्हा मतदान करण्यास किंवा त्यांचे मत बदलण्यास पात्र असणार नाहीत.
- फक्त अशाच व्यक्तींना ई-मतदान सुविधेचा लाभ घेता येईल, ज्यांची नावे सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या (बेनिफिशियल ओनर्स) रजिस्टरमध्ये कट-ऑफ तारखेला, म्हणजेच मंगळवार, ऑगस्ट १८, २०२० ला, नोंदविलेली असतील.
- जी व्यक्ती कट-ऑफ तारखेला सभासद नसेल अशा व्यक्तीने ही नोटीस फक्त माहितीच्या उद्देशासाठीच समजावी.
- जर एखाद्या व्यक्तीने नोटीस पाठवल्यानंतर बँकेचे भाग मिळवलेले असतील आणि ती व्यक्ती बँकेची सभासद झालेली असेल आणि त्या व्यक्तीने कट–ऑफ तारखेला म्हणजेच मंगळवार, ऑगस्ट १८, २०२० रोजी बँकेचे भाग धारण केलेले असतील, तर अशी व्यक्ती एनएसडीएल यांचेकडे evoting@nsdl.co.in येथे एक ई-मेल पाठवून, ज्यात त्याचा/तिचा फोलिओ नं./डीपी आयडी, क्लाएंट आयडी नमूद केलेला असेल, लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवू शकेल. ज्या सभासदांची नोंदणी यापूर्वीच एनएसडीएलकडे रीमोट ई–मतदानासाठी करण्यात आलेली असेल ते त्यांचे मतदान करण्यासाठी त्यांचा सध्याचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतील.

जर एखाद्या सभासदाने अजूनही त्याचा/तिचा ई–मेल पत्ता बॅंकेकडे/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदवला नसेल तर कुपया खाली दाखवलेल्या पद्धतीनुसार तुमची माहिती नोंदवा / अद्ययावत करा :

आरटीए यांच्याकडे rnt.helpdesk@linkintime.co.in येथे एक विनंती पाठवा आणि तुमचा स्वरूपात फोलिओ नं., भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची (शेअर सर्टिफिकेट) (पुढचा व मागचा भाग) स्कॅन केलेली प्रत, पॅन कार्डाची व आधार कार्डाची स्वयंप्रमाणित प्रत जोडा. बँकेने मूलभूत पात्रता माहिती पुरवण्यासाठीच्या मर्यादित उद्देशासाठी आरटीएसोबत एक प्रक्रियाही कार्यान्वित केलेली आहे, ज्याबद्दल प्रक्रियेदरम्यान पडताळणीसाठी विचारले जाईल. माहिती अपडेट (अद्ययावत) करण्यासाठीची लिंक <u>https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html</u> येथे उपलब्ध आहे.

भागधारक त्यांची बँकेसंबंधीची माहिती, पॅन, आधार क्रमांक इ. बद्दलची माहितीही अद्ययावत करू शकतात आणि त्याची एक प्रत वर नमूद केलेल्या लिंकवर अपलोड करू शकतात

तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क साधा आणि तुमच्या डीमॅट खात्यासाठीचा तुमचा ई-मेल पत्ता डीमॅट आणि मोबाइल क्रमांक निर्देशित प्रक्रियेनुसार नोंदवा स्वरूपात

जर कोणतेही प्रश्न असतील, तर www.evoting.nsdl.com / येथील डाऊनलोड सेक्शनमध्ये भागधारकांसाठी असलेले 'फ्रीक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (नेहमी विचारले जाणारे प्रश्न) (FAQs)' आणि ई–मतदान यूजर मॅन्युअल (वापरकर्ता पुस्तिका) पहावे / टोल-फ्री क्रमांक १८००-२२२-९९० ला कॉल करावे / evoting@nsdl.co.in येथे एक विनंती पाठवावी. अन्यथा, तुम्ही श्रीमती पल्लवी म्हात्रे, असिस्टंट मॅनेजर, एनएसडीएल यांचेशी टेलिफोन क्र. ९१ २२ २४९९ ४५४५ वर संपर्क साधू शकता, किंवा त्यांना ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३ येथे लिहू शकता

बँकेच्या संचालक मंडळाने मे. भंडारी ॲन्ड असोसिएटस, कंपनी सेक्रेटरीज यांच्या श्री. एस. एन. भंडारी (सी. पी. नं. ३६६), किंवा त्यांचे अनुपस्थितीत श्रीमती मनीषा माहेश्वरी (सी.पी. नं. ११०३१), प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज यांची, ई-मतदान प्रक्रिया रास्त आणि पारदर्शक पद्धतीने चाललेली आहे ना हे तपासण्यासाठी स्क्रूटिनायझर म्हणून नेमणूक केलेली आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदानाचे निकाल, सेबी एलओडीआरच्या नियमन ४४ नुसार, इजीएम संपल्यानंतर ४८ (अट्टेचाळीस) तासांच्या आत स्टॉक एक्स्चेंजेसवर जाहीर केले जातील.



ठिकाण : मुंबई तारीख: २ ऑगस्ट, २०२०

इंडसइंड बँक लिमिटेड करिता सही/-हरेश के. गजवानी कंपनी सेक्रेटरी सभासदत्व क्रमांक अ१८२२५